

शाखा

पान क्र. ३

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे

शाखा - _____

बँकिंग सुविधा (शुल्क लागू)

- | | |
|---|--|
| ☐ क्लासिक डेबिट (ATM) कार्ड - ☐ इन्स्टा/ ☐ पर्सनलाइज्ड
☐ चेक बुक संख्या _____ नग
☐ एस.एम.एस. सुविधा : मोबाईल नंबर - _____
☐ मोबाईल बँकिंग : मोबाईल नंबर - _____
(ई-मेल आवश्यक)
* वरील पैकी टीक न केलेल्या सुविधा मला नको आहेत. भविष्यात मला आवश्यकता असल्यास सुचना देईन. | ☐ प्लॅटिनम डेबिट (ATM) कार्ड - ☐ इन्स्टा/ ☐ पर्सनलाइज्ड
☐ ई-मेल मार्फत स्टेटमेंट - मेल आयडी _____
(मासीक/तिमाही/वार्षिक)
☐ इंटरनेट बँकिंग
(View only)
☐ किसान क्रेडीट कार्ड _____ |
|---|--|

मला/आम्हाला आपल्या बँकेच्या वरील पैकी निवडलेल्या सुविधा आवश्यक असून त्यासाठी माझ्या / आमच्या बचत / चालू ठेव खाते यांना सामान्यतः लागू असणाऱ्या सेवाशुल्कांची वसुली माझ्या / आमच्या बचत / चालू खात्यातून वजावटीद्वारे करण्यास तसेच वेळोवेळी सेवाशुल्क होणाऱ्या बदलास मी / आम्ही या द्वारे मान्यता देतो/देते. आम्हाला माहित आहे की, बँकेला कोणत्याही सूचना न देता अटी आणि शर्ती मध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. मला/आम्हाला मान्य आहे की, माझ्या/आमच्या वापरकर्ता आयडी. आणि एम.पीन/टी.पीन/ओ.टी.पी. अंतर्गत सेवा सुविधा वापरून केलेले व्यवहार माझ्यावर/सर्व संयुक्त खातेदारांवर बंधनकारक असतील. तरी सदर बँकिंग सुविधांची गोपनीय माहिती गोपनीय ठेवण्याची/कोणासही न सांगण्याची व त्याबाबत कोणतीही कायदेशीर बाब निर्माण झाल्यास त्याबाबत संपूर्णता माझी/आमची वैयक्तिक तसेच सामुहीक जबाबदारी राहिल.

बँकेने ग्राहकांना दिलेल्या सेवा सुविधा देण्यासाठी विहीत केलेल्या अटी आणि शर्ती आम्ही वाचून समजून घेतल्या आहेत आणि त्या आम्ही बिनशर्त स्विकारतो. तरी मला/आम्हाला निवडलेल्या बँकिंग सुविधा मिळव्यात ही विनंती.

खातेदाराची स्वाक्षरी

दिनांक :

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

खातेधारकाचे नाव _____

कार्यालयीन उपयोगासाठी खातेदारास वरील मागणीप्रमाणे बँकींग सुविधा दिल्या.

दिनांक :

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

- | | |
|--|---|
| ☐ ए.टी.एम.डेबिट कार्ड-क्लासीक/प्लॅटिनम-इन्स्टा/पर्सनलाइज्ड कार्ड क्र. _____ मुदत दिनांक - _____
☐ चेक बुक - - _____ नग क्र. _____ ते _____
☐ एस.एम.एस. सुविधा : _____
☐ मोबाईल बँकिंग _____
☐ किसान क्रेडीट कार्ड _____ | ☐ ई-मेल मार्फत स्टेटमेंट
(मासीक/तिमाही/वार्षिक)
☐ इंटरनेट बँकिंग
(View only) |
|--|---|

सुविधा दिल्या

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे

लेखनिक सही

शाखा व्यवस्थापक सही

नाव : _____

नाव : _____

कोड नंबर : _____

कोड नंबर : _____

६. १) ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड घेतले असेल तर पत्ता पुरावा म्हणून खालीलपैकी कमीतकमी एक कागदपत्र आवश्यक.
२) रजि.भाडे करार/स्थानिक रहिवाशी पुरावा आवश्यक.
३) सध्याचा पत्ता स्थानिक नसेल तर नजीकच्या २ महिन्यांच्या आतील खालीलपैकी कमीतकमी एक कागदपत्र आवश्यक.

☐ विज बिल ☐ पाणी बिल ☐ गॅस बिल ☐ टेलिफोन बिल (पोस्टपेड) ☐ पी.पी.ओ./एफ.पी.पी.ओ. ☐ रजिस्टर भाडेकरार ☐ मालमत्ता किंवा महापालिका कर पावती

☐ नियोक्त्याने जारी केलेले / राज्य / केंद्र सरकारच्या विभागांनी, वैधानिक / नियामक संस्थांनी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी, अनुसूचितांतील व्यावसायिक बँकांनी, वित्तीय संस्थांनी व सूचीबद्ध कंपन्यांनी जारी केलेले निवासस्थान वाटप पत्र. अशा नियोक्त्यांसह अधिकृत निवासस्थान वाटप करणाऱ्याशी झालेला Leave and Licence करार

☐ स्वयंघोषणा पत्र (जर आधार ओळखीसाठी स्वेच्छेने प्रदान केला असेल आणि सध्याचा पत्ता केंद्रीय ओळख डेटा रिपॉझिटरीमध्ये उपलब्ध असलेल्या पत्त्यापेक्षा वेगळा असेल तर यु.आय.डी.ए.आय. द्वारे प्रदान केलेल्या ई-केवायसी प्रमाणीकरण सुविधेचा वापर करून आधारपर क्रमांकाचे प्रमाणीकरण अनिवार्य आहे.)

कागदपत्र क्र. दिनांक

७. पत्ता तपशील (सध्याचा/वर्तमान) पत्ता प्रकार * ☐ निवासी ☐ व्यवसाय ☐ नोंदणीकृत कार्यालय

संपूर्ण पत्ता * शहर/गाव *
(घर क्र. इमारतीचे नाव क्रमांक इ.)
तालुका * जिल्हा * राज्य * पिन *

८. पत्ता तपशील (कायमचा) ☐ सध्या राहत असलेला व कायमस्वरूपी निवासाचा पत्ता एकच असल्यास टिक करावे.

संपूर्ण पत्ता * शहर/गाव *
(घर क्र. इमारतीचे नाव क्रमांक इ.)
तालुका * जिल्हा * राज्य * पिन *

९. जी.एस.टी. नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)

जी.एस.टी. नंबर दिनांक

१०. उद्योग नोंदणी क्रमांक * लागू असल्यास (एम.एस.एम.ई. साठी) (प्रोप्रायटरशिप करिता)

दिनांक
संस्थेचे नाव
पदनाम / व्यवसाय सेवा / व्यवसाय कालावधी
पत्ता

११. उत्पन्नाचा स्रोत

☐ नोकरी ☐ खाजगी ☐ सहकारी ☐ सार्वजनिक उपक्रम ☐ राज्य सरकार ☐ केंद्र सरकार ☐ संरक्षण ☐ इतर

☐ व्यवसाय ☐ शेती ☐ उद्योग ☐ व्यापारी ☐ सेवा ☐ स्थलांतरित मजूर ☐ कंत्राटदार ☐ इतर

☐ व्यावसायिक ☐ शैक्षणिक ☐ वैद्यकीय ☐ विधी ☐ वित्तीय ☐ अभियंता/आर्किटेक्ट ☐ तंत्रज्ञान ☐ इतर

☐ इतर ☐ निवृत्त वेतन ☐ पत्रकार ☐ गृहिणी ☐ विद्यार्थी ☐ शेअर आणि स्टॉकब्रोकर ☐ गुंतवणूक ☐ इतर

इतर नोकरी /सेवा/व्यवसायाची माहिती - स्वयंरोजगार/इतर. व्यावसायिक/वर्गीकृत नाही - कृपया निर्दिष्ट करा

नियोक्तादाराचे नाव व पत्ता :

१२. स्वमालकीची जंगम मालमत्ता

☐ घर ☐ शेती ☐ दुचाकी ☐ चार चाकी ☐ व्यावसायिक वाहन ☐ व्यापारी मालमत्ता ☐ काहीही नाही ☐ इतर

वार्षिक उत्पन्न (₹) * < १ लाख ☐ १ लाख ते ५ लाख ☐ ५ लाख ते १० लाख ☐ १० लाख ते १५ लाख ☐ १५ लाख ते २५ लाख ☐ २५ लाख आणि त्याहून अधिक

वार्षिक उत्पन्न स्रोत (₹) * शेती उत्पन्न (₹) बिगर शेती उत्पन्न (₹) एकूण उत्पन्न (₹)

१३. निवास/घर ☐ स्वमालकीचे ☐ वारसा हक्काचे ☐ भाडेतत्वावरचे ☐ कंपनीने दिलेले

१४. जंगम मालमत्तेचे मूल्य

☐ ₹. ५ लाखाचे आत ☐ ₹. ५ लाख ते १० लाखापर्यंत ☐ ₹. १० लाख ते २५ लाखा पर्यंत ☐ ₹. २५ लाखापेक्षा जास्त

एकूण संपत्ती (₹) दिनांक अखेर

अर्जदार सूचना व घोषणा पत्र

- १) मी येथे घोषित करतो/करते की वर दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आणि बरोबर आहे आणि त्यात कोणत्याही बदलांची माहिती मी/आम्ही तुम्हाला तात्काळ देण्याची हमी देतो/देते. वरीलपैकी कोणतीही माहिती खोटी किंवा दिशाभूल करणारी किंवा चुकीची आढळल्यास, त्यासाठी मी जबाबदार राहील.
- २) मी सहमत आहे की माझे वैयक्तिक केवायसी तपशील सेंट्रल केवायसी रजिस्ट्री किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकरणासह सामायिक केले जाऊ शकतात. मी येथे ग्राहक नोंदणी फॉर्म (KYC) मध्ये मी दिलेल्या माहितीचा वापर करून किंवा CKYCRR द्वारे पुनर्प्राप्त केलेल्या केवायसी आयडेंटिटीफायरचा वापर करून सेंट्रल केवायसी रेकॉर्ड रजिस्ट्री (CKYCRR) मधून केवायसी रेकॉर्ड डाउनलोड करण्यास माझी संमती देतो/देते. मी येथे डाउनलोड केलेल्या केवायसी माहितीचा वापर CIF आणि खाती उघडण्यासाठी करण्यास माझी संमती देतो/देते. मी येथे बँक/केंद्रीय केवायसी रजिस्ट्री/राज्य/आरबीआय किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून माझ्या नोंदणीकृत मोबाइल नंबर/ईमेल पत्त्यावर एसएमएस/ई-मेलद्वारे माहिती प्राप्त करण्यास संमती देतो/देते. मी हे देखील मान्य करतो/करते की असा कोणताही एसएमएस/ई-मेल न मिळाल्यास बँकेला कोणत्याही स्वरूपाच्या नुकसानासाठी किंवा नुकसानीसाठी जबाबदार धरले जाणार नाही.
- ३) मी याद्वारे घोषित करतो/करते की मला किंवा माझ्या कोणत्याही नातेवाईकांना परदेशात, उदाहरणार्थ, राष्ट्रप्रमुख किंवा सरकार, वरिष्ठ राजकारणी, वरिष्ठ सरकारी/न्यायिक/लष्करी अधिकारी, सरकारी मालकीच्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, महत्वाचे राजकीय पक्षाचे अधिकारी इत्यादी, कोणत्याही महत्वाच्या सार्वजनिक कार्यासाठी पाठविण्यात आलेले नाही. मी याद्वारे पुढे घोषित करतो/करते की भविष्यात, जर मला किंवा माझ्या कोणत्याही नातेवाईकांना वर सांगितल्याप्रमाणे परदेशात, प्रमुख सार्वजनिक कार्यासाठी सोपवण्यात आले, तर मी त्याबद्दल बँकेला तात्काळ सूचित करेन.
- ४) माझा पत्ता, मोबाइल नंबर, लॅंडलाइन नंबर, ईमेल आयडी इत्यादींमध्ये कोणताही बदल झाल्यास तो त्वरित एका वेगळ्या ग्राहक नोंदणी फॉर्ममध्ये अपडेट केला जाईल आणि आवश्यक असल्यास आवश्यक त्या कागदपत्रांसह बँकेला प्रदान केला जाईल.
- ५) मला माहिती आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे त्यांच्या ग्राहकांकडून ई-मेल / फोन द्वारे कोणत्याही स्वरूपात लॉगिन आयडी/पासवर्ड/पिन/ओटीपी संबंधित कोणतीही माहिती मागत नाही. मी सहमत आहे आणि वचन देतो/देते की मी माझ्या खात्याची कोणतीही संवेदनशील माहिती, विशेषतः इंटरनेट/ईमेल/फोन माध्यमातून कधीही देणार नाही. मी पुढे सहमत आहे आणि पुष्टी करतो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे लॉगिन आयडी, पासवर्ड, ओटीपी, कार्ड, कार्ड नंबर किंवा पिन (वैयक्तिक ओळख क्रमांक), चेक कोणालाही शेअर केल्याने/माहिती केल्याने होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही आणि कोणत्याही अनधिकृत वापरासाठी बँकेवर दावा करणार नाही. कोणताही अनधिकृत वापर टाळण्यासाठी माझ्या खात्याच्या तपशीलांचे संरक्षण करण्यासाठी मी सर्व खबरदारी घेईन.
- ६) मी फॉर्ममध्ये, त्याच्या परिशिष्टांमध्ये तसेच मी दिलेल्या कागदपत्रांमध्ये पुराव्यांमध्ये दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी, बरोबर आणि पूर्ण आहे आणि माझ्याकडे अशी कोणतीही महत्वाची माहिती नाही जी अहवालयोग्य खाते म्हणून खात्याचे मूल्यांकन/वर्गीकरण किंवा अन्यथा प्रभावित करू शकते.
- ७) मी बँकेला खात्याशी संबंधित माहिती आणि त्यातील सर्व व्यवहार गोळा करण्याची, साठवण्याची, करण्याची आणि प्रक्रिया करण्याची परवानगी देतो/देते/अधिकृत करतो/करते, ज्यामध्ये बँक भारतातील / भारताबाहेरील अधिकाऱ्यांना कोणत्याही कायद्याचे किंवा नियमन, मग ते देशांतर्गत असो किंवा परदेशी, कोणतीही गोपनीय माहिती सामायिक करणे, हस्तांतरित करणे आणि उघड करणे समाविष्ट आहे.
- ८) फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीमध्ये, त्याच्या परिशिष्टांमध्ये तसेच केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यांमध्ये किंवा कोणतेही प्रमाणपत्र चुकीचे आढळल्यास, बदलाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत घोषित/उघड करण्याची आणि अद्ययावत करण्याची आणि बँकेच्या रेकॉर्डमध्ये ते अद्ययावत करण्यासाठी कागदपत्रांच्या पुराव्यांसह नवीन स्व-प्रमाणीकरण प्रदान करण्याची जबाबदारी मी घेतो/घेते.
- ९) मी हे देखील मान्य करतो/करते की, आता किंवा भविष्यात आम्हाला ज्ञात असलेली कोणतीही महत्वाची वस्तुस्थिती उघड करण्यात मी अयशस्वी झाल्यास, माझा/आमचा अर्ज अवैध ठरू शकतो आणि बँकेला माझ्या खात्याच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा किंवा ते बंद करण्याचा किंवा भारत सरकार GOI / RBI ने या उद्देशाने नियुक्त केलेल्या कोणत्याही नियामक किंवा कोणत्याही प्राधिकरणाला अहवाल देण्यास किंवा जर मी निर्धारित कालावधीत कमतरता दूर केली नाही तर बँकेने योग्य वाटेल अशी कोणतीही इतर कारवाई करण्याचा अधिकार बँकेला असेल.
- १०) मी याद्वारे स्वीकारतो आणि कबूल करतो/करते की बँकेला मी दिलेल्या माहितीची पुष्टी करण्यासाठी सार्वजनिक अधिक्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या माहितीवरून चौकशी करण्याचा अधिकार बँकेला असेल.
- ११) १९६१ च्या आयकर कायद्याच्या कलम २८५ BA नुसार विशिष्ट संस्थांना उच्च मुल्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती कर अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे.
- १२) कायद्यातील कोणत्याही बदलांसाठी, भारतात किंवा परदेशात, बँकेला वेळोवेळी आवश्यक असलेली माहिती आणि कागदपत्रे देण्यास मी सहमत आहे.
- १३) मी येथे बँकेला चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यामुळे होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) सह कोणत्याही प्राधिकरणाने आकारलेल्या दंडासह) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भरपाई देण्यास सहमत आहे.
- १४) फॉर्ममध्ये दिलेली माहिती आयकर कायदा, १९६१ च्या कलम २८५ BA नुसार आहे जी आयकर नियम, १९६२ च्या नियम ११४ F ते ११४ H सह वाचली आहे.
- १५) मी याद्वारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अर्जाच्या संदर्भात क्रेडिट ब्युरो तपासणी करण्यासाठी माझे तपशील सीआयसीसोबत शेअर करण्यास अधिकृत करतो/करते आणि माझी संमती देतो/देते.
- १६) आधार तपशीलांच्या आधारे उघडलेल्या खात्याबाबत, मी येथे घोषित करतो/करते की मी PMLA, २००२ अंतर्गत केवायसी नियमांचे पालन करण्यासाठी ओळख आणि पत्ता पुराव्यासाठी UIDAI ने जारी केलेले आधार कार्ड स्वेच्छेने सादर केले आहे आणि मी येथे संमती देतो/देते की बँक UIDAI कडे ते पडताळू शकेल आणि UIDAI ला बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ओळख आणि पत्ता बँकेला स्पष्टपणे जाहीर करण्यास अधिकृत करेल. मी हे खाते एनपीसीआय मॅपसरसह जोडू इच्छितो जेणेकरून मला या खात्यात भारत सरकार (GOI) कडून एलपीजी सबसिडीसह थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) मिळू शकेल. मला समजते की जर माझ्याकडे एकापेक्षा जास्त लाभ हस्तांतरण असेल तर मला या खात्यात सर्व लाभ हस्तांतरण मिळेल.
- १७) मी समजतो/समजते, कबूल करतो/करते आणि अधिकृत करतो/करते की आयकर कायद्यातील तरतुदी, त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सरकार/आरबीआयने या प्रकरणात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, निवासी स्थिती आणि त्यामध्ये नमूद केलेल्या इतर निकषांवर अवलंबून, बँकेला माझ्या खात्याबाबतचे तपशील विहित नमुन्यानुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) किंवा इतर सरकारी एजन्सींना कळवावे लागू शकतात जेणेकरून परदेशी खाते कर अनुपालन कायदा (FATCA) आणि सामान्य अहवाल मानके (CRS) आणि इतर कोणत्याही तत्सम व्यवस्थाबाबत आंतर-सरकारी करार (IGA) नुसार जबाबदाऱ्यांचे पालन करता येईल.
- १८) बँकेला आवश्यक असल्यास, मी वेळोवेळी केवायसी तपशील अद्ययावत करण्यासाठी नवीन केवायसी कागदपत्रांसह डेटा/माहिती सादर करण्याची हमी देतो/देते.
- १९) मला माहित आहे की बँकेने केवायसीशी संबंधित ग्राहकांच्या कर्तव्याची पूर्तता केल्यानंतरच खाते सक्रिय केले जाईल आणि पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल.
- २०) जर पॅनशिवाय खाते उघडले असेल, तर मी भारत सरकारद्वारे अधिसूचित केलेल्या तारखेला किंवा त्यापूर्वी पॅन सादर करण्याची हमी देतो/देते, अन्यथा मनी-लॉडिंग प्रतिबंधक (देखभाल) कायद्यानुसार पॅन सादर होईपर्यंत खाते कार्यरत राहणार नाही. (नोंदणी) नियम २००५. खात्याद्वारे आंतरराष्ट्रीय/विदेशी चलन व्यवहार करण्यासाठी पॅन तपशील अनिवार्य आहेत.

- २१) जर खाते उघडण्याच्या वेळी चालू पत्त्यासाठी डीम्ड OVD सादर केले गेले तर मी खाते उघडण्याच्या तारखेपासून ३ महिन्यांच्या आत आधार किंवा चालू पत्त्यासह कोणताही OVD सादर करण्याची हमी देतो/देते, असे न केल्यास मला माहित आहे की माझे खाते त्या वेळी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यरत राहणे बंद होऊ शकते.
- २२) मी याद्वारे प्रमाणित करतो/करते की बचत बँक खाते माझ्याद्वारे केवळ गैर-व्यवसायिक/अव्यावसायिक स्वरूपाचे व्यवहार करण्यासाठी वापरले जाणार नाही. असे व्यवहार झाल्यास किंवा व्यवसाय/व्यावसायिक/संशयास्पद किंवा अनिष्ट म्हणून समजले जाणारे कोणतेही व्यवहार झाल्यास, बँक अशा खात्यांमधील व्यवहार एकतर्फीपणे गोठवण्याचा आणि/किंवा खाते बंद करण्याचा अधिकार राखून ठेवते/ठेवतो.
- २३) आरबीआयच्या निर्देशांनुसार, खाते सक्रिय करण्यापूर्वी बँकेला मोबाईल नंबरची पडताळणी करावी लागेल. खाते सक्रिय करण्यासाठी ग्राहकाने नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून बँकेच्या निर्धारित क्रमांकावर मिस कॉल द्यावा.
- २४) ग्राहकाने खात्यात वेळोवेळी आवश्यक असलेली आणि खाते उघडताना कळवलेली किमान तीन महीने सरासरी शिल्लक राखली पाहिजे तसेच त्रयस्थ पार्टीना दिलेल्या चेकसाठी पुरेशी शिल्लक ठेवली पाहिजे. बँक/सेवा शुल्कातील बदल किंवा किमान शिल्लक आवश्यकता शाखांच्या सूचना फलकावर आणि वेबसाइटवर प्रदर्शित केल्या आहेत. पुरेशी शिल्लक न राखल्यास बँकेला सरासरी शिल्लक न राखण्यासाठी शुल्क आकारण्याचा अधिकार आपोआप मिळेल.
- २५) जर खात्यात दोन वर्षांमध्ये ग्राहकाकडून (आर्थिक/अन-आर्थिक) व्यवहार झाले नाहीत तर ते खाते आपोआप निष्क्रिय खाते म्हणून वर्गीकृत केले जाते.
- २६) मुदत ठेवीसाठी विशेष सूचना: ठेवीची मुदत संपण्यापूर्वी किंवा अन्यथा कोणत्याही संयुक्त ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास, बँक, हयात असलेल्या ठेवीदाराच्या विनंतीनुसार किंवा सर्व हयात असलेल्या ठेवीदारांना बंधनकारक नसले/नसला तरी, कोणतेही नाव जोडण्यास/काढून टाकण्यास किंवा मुदत संपण्यापूर्वी ठेव परत करण्यास किंवा त्याच्या सुरक्षिततेवर आगाऊ रक्कम देण्यास स्वतंत्र असेल, बँक ठरवू शकेल अशा अटी आणि शर्तीवर आणि मुदत संपण्यापूर्वी असे पेमेंट बँकेला वैध डिस्चार्ज म्हणून समजले जाईल आणि लागू असलेले सर्व वरील गोष्टींशी सहमत आहेत.
- २७) मुदत ठेवीचे आपोआप नूतनीकरण: मुदत ठेवीचे आपोआप नूतनीकरण प्रक्रियेअंतर्गत मुदत संपलेच्या तारखेला, प्रचलित व्याजदराने आणि विद्यमान ठेव ज्या कालावधीसाठी ठेवली होती त्याच कालावधीसाठी आपोआपपणे नूतनीकरण केले जाईल. जर कोणत्याही ठेवीदाराला ठेव पुष्टीकरण सल्ल्याचा कालावधी बदलायचा असेल किंवा स्वयंचलित नूतनीकरण प्रक्रियेअंतर्गत नूतनीकरण केलेल्या पुष्टीकरण सल्ल्याचे पैसे काढायचे असतील, तर ते बँकेच्या ठेव धोरणामध्ये या संदर्भात बँकेच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांनुसार असे करू शकतात.
- २८) आमच्या ठेवीचा विमा डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DICGC) योजनेअंतर्गत केला जातो.
- २९) आर.बी.आय.च्या नियमानुसार उच्च जोखीम (High Risk) दर २ वर्षांनी, मध्यम जोखीम (Medium Risk) दर ८ वर्षांनी व कमी जोखील (Low Risk) दर १० वर्षांनी खात्यांची रिके.वाय.सी. (RE-KYC) करणे आवश्यक आहे.
- ३०) मी बँकेचे उपरोक्त सर्व नियम आणि अटी वाचल्या असून त्या मला मान्य आहेत.

दिनांक

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

ठिकाण _____

अर्जदाराची स्वाक्षरी/अंगठा

अर्जदार नाव _____

(अंगठ्याचा ठसा प्रमाणित/दस्तूर केला पाहिजे.)

कार्यालयीन वापरासाठी

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे

शाखेचे नाव व कोड नं. _____

कागदपत्रे पडताळणी

प्राप्त कागदपत्रे ☐ स्वयं साक्षात्कृत ☐ मूळ पासून सत्यापित
जोखीम श्रेणी* ☐ उच्च ☐ मध्यम ☐ कमी

वैयक्तिक पडताळणी तपशील

☐ ओळखपत्र पडताळणी ☐ पॅनकार्ड पडताळणी ☐ आधार कार्ड पडताळणी ☐ प्रतिबंधित यादी सत्यापन

बँक अधिकाऱ्याचे नाव _____

सेवक कोड नंबर

--	--	--	--	--	--

हुद्दा _____

मी प्रमाणित करतो की, ग्राहक नोंदणी करण्यासाठी बँकेच्या धोरणानुसार मी सर्व आवश्यक कागदपत्रे पडताळणी व स्कॅन केलेली आहेत.

दिनांक

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

ठिकाण _____

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे

लेखनिक सही

नाव : _____

कोड नंबर : _____

शाखा व्यवस्थापक सही

नाव : _____

कोड नंबर : _____